- 1) Business Standards Page 4
- 2) Financial Express Page 3



Floor, Pirojshanagar, Eastern Expr*ess Highway, Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra, India bsite: www.godrejagrovet.com, Tel No.: +91-22-2519 4416, Fax No.: +91-22-2519 5124, Email id: gaylinvestors@godrejagrovet.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2020

(₹ in Crore)							
Particulars	3 months ended March 31, 2020 (Audited)	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year , March 31, 2019 (Audited)		Year ended March 31, 2019 (Audited)		
Total Income from Operations	1,627.68	1,782.66	1,390.91	6,964.04	5,917.73		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items#)	95.99	67.98	51.46	358.55	389.00		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items#)	86.07	67.98	139.76	348.63	477.30		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items#)	69.20	51.15	120.68	300.58	349.33		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax & minority interest) and Other Comprehensive Income (after tax and minority interest)]	72,21	50,70	113,00	302,45	328.12		
Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	192.04	192.04	192.03	192.04	192.03		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				1,646.10	1,456.95		
Earnings per equity share (Face Value of Rs.10/- per share) (for discontinued operations & continuing operations) (non-annualised) :							
			5.88 5.88	15.94 15.94	16,99 16,99		
	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax & minority interest) and Other Comprehensive Income (after tax and minority interest) and Other Comprehensive Income (after tax and minority interest) Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audied Balance Sheet of the previous year Earnings per equity share (Face Value of Rs.10/- per share) (for discontinued operations & continuing operations)	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items#) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items#) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items#) Net Profit / (Loss) for the period dater tax (after Exceptional items#) Fotal Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax & minority interest) and Other Comprehensive Income (after tax and minority interest) and Other Comprehensive Income (after tax and minority interest) 192.04 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per equity share (Face Value of Rs.10/- per share) (for discontinued operations & continuing operations) (non-annualised): 1. Basic (Rs.): 3.89	Particulars A months ended March 31, 2020 A woldled A wold	Particulars	Particulars Preceding Samonths Preceding Prece		

KEY FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

(₹ in Crore)

Sr. No.	l Particulars I	3 months ended March 31, 2020 (Audited)		Corresponding 3 months ended in the previous year March 31, 2019 (Audited)		Year ended March 31, 2019 (Audited)
1	Total Income from Operations	1,153.72	1,333.21	990.38	5,118.68	4,336.71
2	Profit Before Tax	101.80	62.12	27.35	359.22	307.49
3	Profit After Tax	79.06	45.36	17,73	293.31	207.88
4	Total Comprehensive Income (after Tax)	77.66	44.98	17.50	290.86	206.67

- The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Audited Financial Results for Quarter and Year ended March 31, 2020 filed with the Stock Exchanges under Regulations 33 and 52(4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Audited Financial Results for Quarter and Year ended March 31, 2020 are available on the website of BSE Limited (www.speindia.com) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is also made available on the website of the Company (www.godrejagrovel.com).

- Company (www.godrejagrovet.com).

 The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective Meetings held on Monday, May 11, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out audit of the aforesaid results and they have expressed an unmodified audit opinion.

 Other income for the previous year ended March 31, 2019 includes non-recurring income of Rs.28.17 Crore (Rs.30.49 Crore in the Standalone Financial Results) being profit on sale of land.

 Effective April 01, 2019 the Company has adopted Ind AS 116 Leases using modified retrospective approach. This has resulted in recognizing right of use assets and lease liability as on April 01, 2019 and the net impact adjusted in the opening reserves as on April 01, 2019 is Rs. 2.42 Crore (Rs. 2.49 Crore in the Standalone Financial Results). This has no significant impact on the results for the current period.
- During the previous year, the Company acquired the control of Godrej Tyson Foods Limited and Godrej Maxximilk Private Limited and they became subsidiaries with effect from March 27, 2019, Accordingly, Consolidated Financial Results of the previous Quarter and Year ended March 31, 2019 do not include results of Godrej Tyson Foods Limited and Godrej Maxximilk Private Limited. Hence, the Consolidated Financial Results of the current Quarter and Year ended March 31, 2020 are not comparable with the financial results of the corresponding previous periods.
- With the outbreak of COVID-19 pandemic, the business of Godrej Tyson Foods Limited, a subsidiary company was ac impacted in sales and profitability. The last few weeks of the Financial Year witnessed a sharp drop in prices as well as demoultry and related products on account of false rumours linking COVID-19 to poultry consumption.
 - This necessitated the subsidiary to take certain exceptional measures to mitigate losses on account of which inventory to the tune of Rs. 3 Crore had to be destroyed and written off. The crash in prices towards end of March 2020 required the subsidiary to recognise a loss of Rs.6.92 Crore in respect of fair valuation of biological assets. This total loss disclosed under Exceptional Item is Rs. 9.92 Crore.
 - Exceptional Item for the previous Year ended March 31, 2019 relates to remeasurement gain on fair valuation of existing stake in a Joint Venture and an Associate, On March 27, 2019, the Company increased its stake and acquired control of Godrej Tyson Foods Limited and Godrej Maxximilk Private Limited (which were earlier a Joint Venture and an Associate respectively).
- On obtaining control, the Company remeasured the existing stake at fair value and recognised the remeasurement gain in the Consolidated Statement of Profit and Loss in accordance with Ind AS.
- During the Quarter ended September 30, 2019, the Company elected to exercise the option permitted under Section 115BAA of the Income Tax Act, 1961 as introduced by Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly, the Company has recognized provision for income tax for the year ended March 31, 2020 and re-measured its deferred tax balances on the basis of the rate prescribed in the said section,
- The Scheme of Amalgamation between Creamline Dairy Products Limited (CDPL) [subsidiary of Godrej Agrovet Limited] and Nagavalli Milkline Private Limited [wholly-owned subsidiary of CDPL] and their respective Shareholders pursuant to Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act 2013 ("Scheme") with the Appointed Date as April 1, 2019, has been sanctioned by the Honble National Company Law Tribunal, Hyderabad Bench ("NCLT") vide its order dated October 17, 2019. There is no impact on the Consolidated Financial Results of the Company pursuant to this order.
- Pursuant to SEBI Circular no. SEBI/HO/DDHS/DDHS/CIR/P/2019/115 dated 22 October 2019, the Company has listed Company on National Stock Exchange (NSE) on January 1, 2020.
 - The Company is rated by leading credit rating agency ICRA. The ratings "[ICRA] A1+" and "[ICRA] AA (Stable)" have been assigned for its short term facilities (including commercial paper) and long term facilities respectively.
- With a view to focus on its core activities, the Company has partially sold the real estate project during the Year to Godrej Properties Limited and the revenue of Rs.134.68 Crore has been included in 'Other operating revenue'
- The figures for the Quarter ended March 31, 2020 and March 31, 2019 are the balancing figures between audited figures in respect to full Financial Year and the published unaudited year to date figures upto the end of the third Quarter of the relevant Financial Year.
- The management has considered internal and certain external sources of information including economic forecasts and industry reports upto the date of approval of the Financial Statements in determining the impact of COVID-19 pandemic on various elements of its financial statements. The management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions including sensitivity analysis and based on the current estimates, the management expects to fully evolve the carrying amount of inventories, trade receivables, goodwill, intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health pandemic may be different from those estimated as on the date of approval of the Financial Statements.
- The Board of Directors have recommended Final Dividend of 55 % on the Equity Share Capital of the Company, that is Rs. 5.50/- per Equity Share of Face Value of Rs.10/- each for the Financial Year ended March 31, 2020, subject to approval of the Shareholders at the ensuing Annual General Meeting of the Company.

 For Godrej Agrovet Limited

Managing Director (DIN: 00294803)

Nace : Mumbai Date : May 11, 2020

1) Loksatta - Page 10

2) Mumbai Lakshadeep - Page 3

Good agrovet गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड

कॉर्पोरेट आयर्डेंटिटी नंबर (सीआयएन) : L15410MH1991PLC135359 -गेंदणीकृत कार्यान्य : गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्वताती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई – ४०७०७९, महाराष्ट्र, भारत. गइट: <u>www.oodreiagrovet.com</u> दूर. : +९१–२२−२५१९ ४४१६ फॅक्स: +९१–२२−२५१९ ५१२४**ई−मेल**: <u>gavlinvestors@godrejagrovet.co</u>n

दि. ३१ मार्च, २०२० रौजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित एकत्रित विचीय निष्कर्णांचा सारांश (रु. कोटीमध्ये) ३१.०३.२०१९ रोजी संपलेल्या ३१.•३.२•२• रोजी संपलेली ३१.१२.२∙१९ रोजी संपलेली तपशिल तिमाही गत तिमाही (लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित (लेखापरीक्षित) 8 परिचालनातून एकूण उत्पन्न १,६२७.६८ २ | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्पक बाबी पूर्व#) करपूर्व कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्सक . करपश्चात कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक ६९.२० ५१.१५ 300.46 ३४९.३३ कालावधीकरिता एकूण स्वंस्थावंशक उत्पन्न (कालावधीकरिता (कर व अनियंत्रित व्याजपरवात) नष्ठा/(तौटा) व अन्य स्वंस्थावंशक उत्पन्न (कर व अनियंत्रित व्याजपरवात) यांचा स्यावंश) 883,00 ३०२.४५ ३२८.१२ समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य) 392.08 292.08 १९२.०३ 865.0X १९२.०३ गत वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शवित्यानुसार राखीव 2,585.20 १,४५६.९६ (पुनर्मूत्यांकन राखीव वगळता) उत्पन्न प्रति समभाग (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य) (खंडित कामकाज व अखंडित कामकाजाकरित) (अवार्षिकीकत)

स्थायी तेखापरभिक्षत वित्तीय निष्कर्षांची प्रमुख वितीय वैशिष्ठो

(रु. कोटीमध्ये)

१६.९९

१५,९४

१५,९४

4.66

अ. क्र.	तपश्लि	३१.•३.२•२• रोजी संपलेली तिमाही	३१.१२.२●१९ रोजी संपलेली गत तिमाही	३१.०३.२०१९ बेजी संपलेल्या गत वर्षातील अनुषंगिक तिमाही	\$2.03.2020 रोजी संपलेले वर्ष	३१.०३.२०१९ रोजी संपत्नेले वर्ष
_		(लेखापबेक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापश्रीक्षत)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	परिवालनातून एकूण उत्पन	१,१५३.७२	१,३३३.२१	९९०,३८	५,११८.६८	४,३३६.७१
2	करपूर्व नफा	२०२.८०	६२.१२	२७,३५	३५९.२२	३०७.४९
á	करपश्चात नफा	७९.०६	४५.३६	१७.७३	२९३,३१	२०७.८८
8	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	७७.६६	४४.९८	१७.५०	२९०.८६	२०६.६७

२.६९

२. सौम्बीकत (इ.)

- :- वरील नमूद िवरण हे ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्णच्या लेख परीक्षित समेकीत आणि एकास्थिक वितीय निष्कर्णचा सारांश आहे, के वितेमय आणि प्रतिभूती महामंद्रक अधिनियम २०१५ (लिस्टिंग ऑब्लिगोशन अंड डिस्लोजर किवासपेंस्स) नियम ३३ आणि ५२ (४) प्रमाणे स्टॉक एक्सचेंज्जडे सादर करण्यात आले आहेत, ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्णचे सिवस्तर लेखा परीक्षित संपर्कात आणि एकास्थिक वितीय निष्कर्ण बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ (www.bseindia com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडचे संकेतस्थळ (www.nseindia.com) येथे उपलब्ध आहेत. सदरील निष्कर्ण कंपनीचे संकेतस्थळ (www.godre)agrovet.com) येथेही उपलब्ध करून देण्यात
- वरील वित्तीय निष्कर्ष लेख परीक्षण संपितीकडून आढावा घेऊन प्रसावित करण्यात आले आहेत आणि त्यांना कंपनीच्या संवालक पंडळाने त्यांच्या ११ मे २०२० रोजी झालेल्या बैठकीत या निष्कर्शना मान्यता दिली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखा परीक्षकांनी वरील निष्कर्शचे लेखा परीक्षण केले असून त्यांनी कोणत्याही सुधारणा न सुचविणारे मत प्रदर्शित केले आहे.
- ३१ मार्च २०१९ रोजे संपलेल्या आर्थिक वर्णत म्हणजे गेल्यावर्णी दाखिकप्यात आलेल्या अन्य उत्पन्नात ७ २८,१७ कोटींच्या नॉन रिकरिंग उत्पन्नाचा समाधेश होता (७ ३०, ४९ कोटी समेकीत वितीय निष्कर्णत दाखिक्प्यात आले आहेत) जो जमीन विक्रीतील नफा आहे.
- कंपनीने १ एप्रिल २∙१९ पासून इंडियन अकींटिंग स्टैंडर्ड ११६ चा अवलंब करण्यास सुरुवत केली आहे, त्यामुळे मालमता बापर आणि भाडेण्ट्रट्यावरील देवता १ एप्रिल २∙१९ रोजी निदर्शनास आल्या आणि त्याचा निज्ळ परिणाम १ एप्रिल २०१९ रोजीच्या राखींड निधीच्या श्री शिलकेत ६ २. ४२ कोटी (समेकीत वित्तीय निष्कर्णत ६ २. ४९ कोटी) प्रमाणे दर्शित झाला आहे. त्याचा सघ्याच्या काळातील वित्तीय निष्कर्णंवर कोणताही परिणाम झालेला नाही,
- गेल्या वर्षात कंपनीने गोदोज टायसन्स फूड्स लिपिटेड आणि गोदोज मॅक्सिमिल्क प्रायव्हेट लिपिटेड, या कंपन्यांचे नियंत्रण पिळिब्लि होते आणि या कंपन्या गल्या बणत कपनान गादरूज टायसत्स फूझ्स लिपिटेड आणि गोदरेज मॅक्सिमिल्क प्रायव्हेट लिपिटेड, या कपन्यांचे नियंत्रण पिळिक्ति होते आणि या कपन्या २७ मार्च २०१९ पासून कंपनीच्या उपकंपन्या झाल्या होत्या, त्यावप्रमाणे, ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्णच्या एकिन्त कितीय निष्कर्णत गोदरेज टायसन्स फूझ्स लिपिटेड आणि गोदरेज मॅक्सिमिल्क प्रायव्हेट लिपिटेड, या कंपन्यांच्या निष्कर्णचा समावेग करप्यात आलेला नाही, त्यामुळे ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही तसेच आर्थिक वर्णचे एकिन्त निष्कर्ण गेल्यावर्ण याच कालावधीच्या एकिन्त वितीय निष्कर्णशी तुलना योग्य नाहीत.
- कोव्हीड -१९ महामारीच्या प्रादुर्भावमुळे कंपनीची उपकंपनी असलेल्या गोदरेज रायसन्य फूड्स लिमिरेड या कंपनीच्या विक्री आणि नफार्जन क्षमता यावर विपरीत परिणाम झाला आहे, कोव्हीड १९ आणि पक्षी खरेदी यांचा संबंध असल्याच्या अफवा पसरल्यामुळे विनीय वर्णाच्या अखेरच्या काही आ**ढव**ड्यांत पक्षी आणि अन्य उत्पादनांच्या मागणीत तसेच त्यांच्या किमतीत कमालीची घट झाली.

होत असलेला तौटा कमी करण्यासाठी उपकंपनीला अपवादात्मक उपाययोजनांचा अवलंब करण्याची आवश्यकता निर्माण झाली ज्यात रू ३ कोटी कोटींचा माल नष्ट करणे आणि निर्लेखित करणे असा उपायांचा समावेश होता, मार्च २०२० च्या अखेरीस किमतीत मोटी घट निर्माण झाल्यामुळे उपकंपनीला उंचिक मालमतांच्या योग्य मूल्यांकनासंदर्भात ६.९२ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला, अपवादात्मक नगांखाली दर्शित करण्यात आलेला एकूण तोटा ९.९२ कोटी रुपये

गेल्यावर्णे म्हणजेच ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस अपवादात्मक नगांत जॉईट व्हेंच्टापील विद्यमान हिल्ल्याच्या योग्य मूल्याकातातील नफ्याचा समावेश होता. कंपनीने २७ मार्च २०१९ रोजी आपला हिस्सा वाढवून गोदरेज टायमन्स फूड्स लिमिटेड आणि गोदरेज मॅक्सिपिल्क प्रावक्हेट लिमिटेड या कंपन्यांचे निवंत्रण मिळविले (ज्या त्याआधी अनुक्रमे जॉईट व्हेंचर असोसिल्ट होत्या)

ताबा मिळविल्यानंतर, के**प्नीने** हिश्श्याचे पुनर्मूल्यांकन केले आणि पुनर्मूल्यांकन नफा इंडियन अकौंटिंग स्टॅंडर्ड प्रमाणे एकत्रित नफातोटा पत्रकात दर्शित केला,

- ३• सप्टेंबर २•१९ रोजी संपतेल्या तिमातीत, कंपनीने प्राप्तिका कायदा १९६१ कलम १५ बीएए जो टॅक्सेशन लॉ (मुधारणा) अध्यादेश २•१९ प्रमाणे जारी करण्यात आला आहे त्याचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कंपनीने ३१ मार्च २•२• करिता प्राप्तिकराची तस्तूद दर्शित केली असून सदरील कलापांच्या निर्देशित केलेल्या दरानुसार डिफर्ड टॅक्स कॅलॅन्सेसची मांडणी आणि मोचणी केली आहे.
- क्रीमलाईन डेअरी प्रोडक्ट्स लिमिटेड (सीडीपीएल) गोदेज **एं**गोन्ट लिमिटेडनी उपकंपनी आणि नागनही मिल्कलाईन प्रायव्हेट लिमिटेड सीडीपीएलच्या मालकीनी उपकंपनी आणि त्यांचे संबंधित सम्प्रभाधारक यांच्या विलोगोकरण योजनेला कंपनी कायदा २०१३ कलम २३० ते २३२ आणि अन्य आवश्यक कलमे आणि तरतुदी (योजना) यानुसार १ एप्रिल २०१९ नुसार माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद, हेदाबाद खंडपीट (एनसीएलटी) यांनी १७ ऑकटोबर २०१९ रोजी मान्यता दिली आहे. त्या आदेशाना कंपनीच्या एकत्रित निर्ताय कोषताही परिणाम झालेला नाही.
- सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/DDHS/DDHS/CIR/P/2019/115 दिनांकित २२ ऑक्ट्रोबर २०१९ नसार कंपनीने कमर्शियल पेपर्सनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) कडे १ जानेवारी २**०२०** रोजी नोंदणी केली आहे
 - मीला **इक्**रा या आधाडीच्या पतमानकन कंग्नीने मानांकन दिले आहे. हे मानांकन '(ICRA) A 1' + आणि (ICRA) AA (स्थिर) प्रमाणे त्यांच्या लघुकालीन मुविधांसाठी (कमर्शिअल पेपर) आणि दीर्घकालीन सुविधांसाठी अनुक्रमे आ**हे**
- आपल्या प्रमुख उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, कंपनीने आपल्या बाधकाम प्रकल्यांची गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडला अंशत, विक्री केली आहे आणि संकल्तित झालेला महसूल ह १३४. ६८ कोटी मजन्य कार्यान्ययन महसूलफ म्हणून दर्शित करण्यात आला आहे.
- ३१ मार्च २•२• रोजे संपलेली तिमाही आणि ३१ मार्च २•१९ रोजी संपलेली तिमाही यांचे आकडे हे संपूर्ण वितीय वर्णचे लेखा परीष्टि« प्रसिद्ध करण्यात आलेले अलेखापरीष्टिल आकडे, संबंधित वितीय वर्णच्या अखेरच्या तिमाही चे आकडे यांच्यातील बॅलिसिंग फिगर्स आहेत् के)
- ितीय पञ्काना मान्यता देण्याच्या तारखेपर्यंत कोल्तीड १९ परापारीचे विविध निर्माय पञ्कानर होणारे परिणाम तमेश आर्थिक अंदाज आणि उद्योग अहनाल याँचा अंदाज रेण्यासाठी **व्यवस्था**पताने अंतर्गत तसेच काही प्रपाणात वाहा सूत्रांचा आषार रोतता आहे. व्यवस्थापताने अंदाज बा**पणी**माठी, संवेदनशीतता पृथकरण यांसाठी प्रिसिपत ऑफ प्रुडंसना वापर केला आहे. आणि कंपनीता पालानी संपूर्ण रक्कम, न्यापारी वेणी, गुडविल, पालमता यांच्या उत्तम भ्विष्याची अंपेक्षा आहे. पहामारीने परिणाम निर्मीय पञ्काना पान्यता देतानाच्या तारखेला अंदाजित असलेल्या परिणामपेक्ष। वेगळे असू शकतात.
- संचालक पंडळाने ३१ मार्च २०२० रोजी संपलेत्या आर्थिक वर्णसाठी कंपनीच्या इकिटी सम्प्रण भांडवलावर अंतिम लाभाग ५५ %, जो १० ६ दर्सनी मूल्याच्य सम्प्रणावर ५, ५० ह आहे प्रस्तावित केला आहे, जो कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सम्प्रणधारकांनी दिलेल्या मान्यतेस अधीन राहील

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड करिता सही/-बी, एस. यादव न्यवस्थापकीय संचालक (डीआयएन : ••२९४८•३)

ठिकाण : मुंबई दिनांक : ११.∙५.२०२०